

एलिट-शुल्कांचे परिशिष्ट (०१ जून २०२५ पासून प्रभावी)

रिलेशनशिप आवश्यकता आणि रिलेशनशिप शुल्क	
एलिट टोटल रिलेशनशिप व्हॅल्यू (TRV) किंवा केवळ सेविंग्स बॅलन्स*	एकत्रित एलिट TRV २५ लाख INR किंवा एकत्रित एलिट कौंटुबिक सेविंग्स एएमबी ५ लाख INR
रिलेशनशिप/खाते सेवा फी	शून्य
बॅलन्स नॉन मॅटेनन्स शुल्क	शून्य
सुरुवातीचा निधी	५ लाख INR
डेबिट कार्ड	
प्राथमिक डेबिट कार्ड प्रकार**	एलिट आंतरराष्ट्रीय डेबिट कार्ड
प्राथमिक कार्ड देण्याचे शुल्क	मोफत
प्राथमिक कार्ड वार्षिक शुल्क	मोफत
संयुक्त डेबिट कार्ड प्रकार**	एलिट आंतरराष्ट्रीय डेबिट कार्ड
संयुक्त कार्ड देण्याचे शुल्क	मोफत
संयुक्त कार्ड वार्षिक शुल्क	मोफत
संपर्क रहित पेमेंट सक्षम	मोफत
एटीएममधून रोख रक्कम काढण्याची दैनंदिन मर्यादा	१.५ लाख INR
दैनंदिन खरेदी मर्यादा (पीओएस)	३ लाख INR
इक्विटास एटीएममधून रोख रक्कम काढणे - भारत**	मोफत अमर्याद
नॉन-इक्विटास एटीएमचा वापर - आर्थिक व्यवहार - भारत	१५ मोफत व्यवहार; मोफत मर्यादेपलिकडचे प्रति व्यवहार २३/- INR
नॉन-इक्विटास एटीएमचा वापर - आर्थिक नसलेले व्यवहार - भारत	१५ मोफत व्यवहार; मोफत मर्यादेपलिकडचे प्रति व्यवहार १२/- INR
नॉन-इक्विटास एटीएम वापर - पुरेशी रक्कम नसल्यामुळे रोख रक्कम काढण्यास नकार	प्रति व्यवहार १०/- INR
कोणतेही एटीएम कॅश विड्रॉवल - भारताबाहेर***	मोफत
एटीएममध्ये कोणतीही शिल्लक चौकशी - भारत****	मोफत
एटीएममध्ये कोणतीही शिल्लक चौकशी - भारताबाहेर****	मोफत
पेट्रोल पंपावरील सरचार्ज	शून्य
पिन पुन्हा तयार करणे	मोफत
चार्ज स्लिप पुनर्प्राप्ती	मोफत
पुरेशी रक्कम नसल्यामुळे एटीएम व्यवहाराला नकार	मोफत
हरवलेल्या/चोरलेल्या डेबिट कार्डची रिप्लेसमेंट	मोफत
परकीय चलन मार्क-अप	१.५०%
प्रोग्रामचे लाभ#	
कॉन्सिमेंटरी हवाई अपघाती मृत्यू कव्हर (व्यक्तीगत)^	७० लाख INR
कॉन्सिमेंटरी व्यक्तीगत अपघाती मृत्यू कव्हर (व्यक्तीगत)^	१४ लाख INR
कॉन्सिमेंटरी कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व कव्हर (व्यक्तीगत)^	१४ लाख INR
कॉन्सिमेंटरी घरफोडी (कंटेन्ट) आणि आग (कंटेन्ट) कव्हर^	२ लाख INR
कॉन्सिमेंटरी विमानतळ लाउंज ॲक्सेस^^	मोफत
इक्विनाॅक्स रिवाई प्रोग्राम	
दिल्यापासून ३० दिवसांच्या आत डेबिट कार्ड सक्रिय करणे (एकदा)	५० पॉइंट्स
इंटरनेट/मोबाईल बँकिंगमध्ये प्रथमतः लॉगिन (एकदा)	५० पॉइंट्स
दुकानां/इंटरनेटवर डेबिट कार्ड वापरणे	१०० रु. व्यवहार मूल्यासाठी २ पॉइंट्स
NEFT/RTGS/IMPS/स्वतः एटीएम वापर	प्रति व्यवहार ५ पॉइंट्स (दरमहा कमाल ५० पॉइंट्स)
मूलभूत बँकिंग सेवा	
खाते उघडणे	मोफत
इंटरनेट बँकिंग सेवा	मोफत
मोबाईल बँकिंग सेवा	मोफत
फोन बँकिंग सेवा	मोफत
संपत्ती व्यवस्थापन सेवा	मोफत
लॉकर** वार्षिक शुल्क	५०% सवलत
एसएमएस/ईमेल अलर्ट	मोफत
नामांकन सुविधा	मोफत
कुठेही शाखा बँकिंग सेवा	मोफत
स्टँडिंग इनस्ट्रक्शन (शाखा/इंटरनेट/मोबाईल)	मोफत
बँकरचे सत्यापन (स्वाक्षरी/पत्ता/फोटो)	मोफत
शिल्लक प्रमाणपत्र	मोफत
पासबुक देणे	मोफत
चेक बुक देणे	मोफत
DD रिव्हॅलिडेटन	मोफत
ECS सूचना	मोफत
पेएबल-अॅट-पार चेक बुक	मोफत
खाते बंद करणे	मोफत

एलिट- शुल्कांचे परिशिष्ट (०१ जून २०२५ पासून प्रभावी)

डोअरस्टेप बँकिंग	
चेक पिकअप (कॉलवर)##	एक मोफत भेट/दिवस त्यानंतर १०० INR
रोख पिकअप (कॉलवर)##	एक मोफत भेट/दिवस त्यानंतर १०० INR
बँक विवरण	
पोस्टाने मासिक विवरण (पर्यायी)	मोफत
पोस्टाने वार्षिक विवरण (पर्यायी)	मोफत
नक्कल विवरण (शाखा/इंटरनेट/मोबाईल)	मोफत
ईमेलद्वारे मासिक विवरण (पर्यायी)	मोफत
ईमेलद्वारे वार्षिक विवरण (पर्यायी)	मोफत
पेमेंट सेवा शुल्क	
इंट्रा-बँक फंड ट्रान्सफर - शाखा	मोफत
इंट्रा-बँक फंड ट्रान्सफर - इंटरनेट बँकिंग	मोफत
RTGS - शाखा	मोफत
RTGS - इंटरनेट/मोबाईल बँकिंग	मोफत
NEFT - शाखा	मोफत
NEFT - इंटरनेट/मोबाईल बँकिंग	मोफत
IMPS	मोफत
पेएबल-ऑटो-पार चेकचा वापर	मोफत
DD/PO देणे	मोफत
DD/PO रद्द करणे	मोफत
DD/PO नक्कल	मोफत
DD/PO रीव्हॅलिडेशन	मोफत
अतिरिक्त DD/PO शुल्क	मोफत
स्टॉप पेमेंट सूचना - चेक	मोफत
स्टॉप पेमेंट सूचना - ECS	मोफत
संकलन सेवा शुल्क	
इंट्रा बँक फंड ट्रान्सफर संकलन	मोफत
RTGS संकलन	मोफत
NEFT संकलन	मोफत
चेक संकलन - स्थानिक क्लिअरिंग	मोफत
शाखेच्या ठिकाणी बाहेरगावच्या चेकचे क्लिअरिंग	मोफत
नॉन ब्रांच लोकेशनवर बाहेरगावच्या चेकचे क्लिअरिंग	मोफत
रोख जमा	मोफत
होम ब्रांच आणि नॉन-होम ब्रांच लोकेशनवर रोख रक्कम काढणे	मोफत
इतर शुल्क	
चेक रिटर्न इनवर्ड - अपुरे निधी	५०० रु. २ चेकपर्यंत, 3-या चेकपासून ७५०/- रु.
चेक रिटर्न इनवर्ड - इतर कारणे	मोफत
ECS/NACH रिटर्न - अपुरे निधी	प्रति घटना २०० INR
चेक रिटर्न आऊटवर्ड - अपुरे निधी	मोफत
चेक रिटर्न आऊटवर्ड - इतर कारणे	मोफत
ECS/NACH रिटर्न - इतर कारणे	मोफत
स्टँडिंग इनस्ट्रक्शन अपयश - आर्थिक कारणे	प्रति घटना १५० INR
स्विफ्ट शुल्क	मोफत
डॉर्मेट अकाउंटचे सक्रियीकरण	मोफत
सुविधा बिल पेमेंट - इंटरनेट/मोबाईल बँकिंग	मोफत
सर्वसामान्य मार्गदर्शक तत्त्वे	
एलिट कार्यक्रम त्याच्या ग्राहकांना ५ लाख रु. बचत सरासरी मासिक शिल्लक (एएमबी) (किंवा) २५ लाख रु.च्या टोटल रिलेशनशिप व्ह (TRV) सह ऑफर केला जातो. कार्यक्रमासाठी पात्रता निकष सहा महिन्यांतून एकदा मूल्यांकन केले जातील. कार्यक्रमाच्या पात्रतेची पूर्तता न केल्यास पूर्वसूचना देऊन किंवा त्याशिवाय रिलेशनशिप डाउनग्रेड केली जाईल. जर एखाद्या ग्राहकाने खाते उघडण्याच्या वेळी एलिट कार्यक्रमासाठी मूळ साइन अप केले असेल, तर हे प्राथमिक खाते आणि संबंधित खाती इक्विटास नियमित बचत खात्यात रूपांतरित केली जातील. जर एखाद्या ग्राहकाने एलिट कार्यक्रमात अपग्रेड केले असेल, तर त्याचे प्राथमिक खाते आणि संबंधित खाती संबंधित खात्याच्या अपग्रेडपूर्वी मूळ साइन अप केलेल्या प्रकारात व्हॅल्यू केली जातील. इक्विटास नियमित बचत खात्याच्या तपशीलांसाठी, कृपया www.equitasbank.com पहा. वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार पात्रता निकषांवर प्रास्ताविक ऑफरचा आनंद घ्या. *TRV मध्ये सरासरी मासिक बचत, वेतन खाते शिल्लक आणि मुदत ठेव मूल्य समाविष्ट आहे. **NRO खात्यांना फक्त स्वदेशी वापरासाठी रुपे क्लासिक कार्ड दिली जातील. ***बँकेच्या अटी आणि शर्तीनुसार वापराच्या अधीन आहे ****इक्विटास बँक भारताबाहेर रोख पैसे काढण्यासाठी शुल्क आकारणार नाही, पण एटीएम सेवा देणा-या बँका/परदेशी संस्था शुल्क आकारू शकतात. ~देण्यात येणारे फायदे बँकेच्या एकात्मिक निर्णयाने ग्राहकांना सूचना देऊन/न देता बदलू शकतात. ^अटी आणि शर्ती लागू. इंटरनेट बँकिंग / मोबाईल बँकिंगद्वारे नोंदणी केल्यावर कॉपिलमॅटरी विमा संरक्षण मिळू शकते. ^निवडक स्वदेशी विमानतळ लाउंजमध्ये प्रति त्रैमासिक (एप्रिल-जून, जुलै-सप्टेंबर, ऑक्टोबर-डिसेंबर आणि जानेवारी-मार्च) २ ~दाव्याची पूर्तता ही आश्वस्त रकमेच्या कमाल ^रकमेपर्यंत असेल जी शाखा / स्थानावर उपलब्धतेच्या अधीन असेल. ##भारतातील निवडक शाखांमध्येच सेवा उपलब्ध आहे; किमान मूल्य रु. ५०,०००; आणि कमाल मूल्य रु.२,००,००० ###७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक वर्ष/शारीरिकदृष्ट्या अपात्र ग्राहक डोअरस्टेप बँकिंग सेवांसाठी शाखा/संपर्क केंद्राशी संपर्क साधू शकतात. लागू असल्यास, नमूद केलेल्या सर्व शुल्कांवर वस्तू आणि सेवा कर (GST) आकारला जाईल. निवासी आणि अनिवासी बचत खात्यांवर शुल्काची अनुसूची लागू आहे.	